

July 12, 2024

To, **BSE Limited**Department of Corporate Services

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street, Fort,

Mumbai – 400 001

Scrip Code: **513532** 

Sub: Intimation pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 regarding Notice of 41<sup>st</sup> Annual General Meeting:

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), please find enclosed copies of the Notice of 41<sup>st</sup> Annual General Meeting to be held on Friday, August 02, 2024 at 03.00 p.m. (IST) through Video Conferencing / Other Audio Visual Means ("VC/OAVM"), along with the details of e-voting, as published in Financial Express (all editions) and Mumbai Lakshdeep.

For Pradeep Metals Limited

Abhishek Joshi Company Secretary & Compliance Officer ACS: 64446

CIN: L99999MH1982PLC026191 E-mail: info@pradeepmetals.com Website: www.pradeepmetals.com

AICICI PRLDENTIAL MUTUAL FUND JETARAKKI KAREINI

# ICICI Prudential Asset Management Company Limited

Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001. Corporate Office: ONE BKC, A - Wing, 13th Floor, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051; Tel.: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100,

Website: www.icicipruamc.com, Email id: enquiry@icicipruamc.com Central Service Office: 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313

#### Corrigendum

Corrigendum to Notice no. 004/07/2024 (the notice) dated July 03, 2024.

With reference to the aforesaid Notice, the investors are requested to note that the details of the table of asset allocation pattern under the existing scheme features should be read as follows:

GE 758 W		323 (		E 105/20	(#S)	8
Particulars	Existing Scheme Features		Proposed Scheme Features			
1. Asset Allocation Pattern	Instruments	alloca (% of	ative ations total ets)	Instruments	Indicative allocations (% of total assets)	
		Mini- mum	Maxi- mum		Mini- mum	Maxi-
	Equities & Equity related securities of large cap companies	80	100	Equities & Equity related securities of large cap companies	80	100
	Equities & Equity related securities of other than	0	20	Other Equity & Equity related instruments	0	20
	large cap companies		Debt & Money Market	0	20	
	Debt & Money Market Instruments	0	20	Instruments and Units of Mutual Funds		
				Units issued by REITs & InvITs	0	10

This corrigendum forms an integral part of the Notice dated July 03, 2024 and all the other details of the aforesaid Notice remain unchanged.

For ICICI Prudential Asset Management Company Limited

**Authorised Signatory** 

Date: July 10, 2024

Place: Mumbai

No. 008/07/2024 To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit <u>www.icicipruamc.com</u>

Investors are requested to periodically review and update their KYC details along with

their mobile number and email id. To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness

Programs across the country. To know more about it, please visit https://www.icicipruamc.com or visit AMFI's website https://www.amfiindia.com

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

## Zydus Wéllness

## ZYDUS WELLNESS LIMITED [CIN-L15201GJ1994PLC023490]

Regd. Office: Zydus Corporate Park, Scheme No. 63, Survey No. 536, Khoraj (Gandhinagar), Nr. Vaishnodevi Circle, Sarkhej-Gandhinagar Highway, Ahmedabad - 382481 Website: www.zyduswellness.com; Email ID: nandish.joshi@zyduswellness.com; Phone No. : +91 79 48040000; +91 79 71800000

## NOTICE OF 30th ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND RECORD DATE NOTICE is hereby given that the 30th Annual General Meeting ("AGM") of the members of Zydus Wellness

- Limited ("the Company") will be held on Friday, August 2, 2024 at 10:00 a.m. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") ONLY, to transact the businesses as set out in the Notice of AGM. In accordance with the General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, December 8, 2021, May 5, 2022, December 28, 2022 and September 25, 2023 ("MCA Circulars for General Meetings"), Securities and Exchange Board of India ("SEBI" circulars dated May 12, 2020, January 15, 2021, May 13, 2022, January 5, 2023 and October 7, 2023 ("SEB) Circulars for General Meetings") and applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the rules made thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("the Listing Regulations"), the Company has sent the Notice of AGM along with the Annual Report 2023-24 on Wednesday, July 10, 2024, through electronic mode only to those members whose e-mail address are registered with the Company / Link Intime India Private Limited, Registrar & Share Transfer Agent ("RTA") of the Company / Depositories as on Friday, July 5, 2024. The requirement of sending physical copies of the Notice of AGM has been dispensed with vide MCA and SEBI Circulars for General Meetings. Any member who wish to obtain hard copy of Annual Report, may write to the Company for the same.
- The Annual Report 2023-24 of the Company, inter-alia, containing the Notice and the Explanatory Statement of AGM is available on the website of the Company, Stock Exchanges and Central Depository Services (India) Limited ("CDSL") at www.zvduswellness.com, www.bseindia.com, www.nseindia.com and www.evotingindia.com respectively.
  - Members holding shares either in physical mode or in dematerialized mode, as on Friday, July 26, 2024, being the cut-off date, may cast their vote electronically on the businesses as set forth in the Notice of AGM through electronic voting system ("remote e-voting") provided by CDSL, All members of the Company are informed that:
  - The Ordinary and Special Businesses as set forth in the Notice of AGM will be transacted only through voting by electronic means.

  - The remote e-voting will commence at 9:00 a.m. (IST) on Tuesday, July 30, 2024.
  - The remote e-voting shall end at 5:00 p.m. (IST) on Thursday, August 1, 2024, and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently.
  - The cut-off date for determining the eligibility to vote through remote e-voting or through the e-voting system during AGM is Friday, July 26, 2024.
  - Remote e-voting module shall be disabled after 5:00 p.m. (IST) on Thursday, August 1, 2024.
  - vi. A person who has acquired shares and became a member of the Company after the sending of notice of
  - AGM by e-mail and holding shares as on cut-off date, may cast vote by following the instructions for e-voting as provided in the Notice convening AGM, which is available on the website of the Company and CDSL. However, if the person is already registered with CDSL / National Securities Depository Limited for remote e-voting, then the existing user ID and password can be used to cast vote.
  - vii. The members may note that: a) The members who have cast their vote by remote e-voting prior to AGM may participate in AGM through VC/OAVM facility but shall not be entitled to cast their vote again through voting during AGM; b) The members participating in AGM and who had not cast their vote by remote e-voting, shall be entitled to cast their vote through voting during AGM; c) a person whose name is recorded in the Register. of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date shall only be entitled to avail the facility of remote e-voting, participating in AGM through VC/OAVM facility and voting during AGM.
  - viii. For details relating to remote e-voting, please refer to the Notice of AGM. In case of any gueries relating to e-voting and attending AGM, you can write and e-mail to helpdesk.evoting@cdslindia.com. In case of any grievances connected with facility for e-voting, please contact Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, CDSL, at the address: A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N. M. Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai-400013 or send an e-mail at helpdesk.evoting@cdslindia.com or call toll free no. 1800 22 55 33.
  - ix. Mr. Hitesh Buch, Practicing Company Secretary has been appointed as the Scrutinizer for conducting the remote e-voting and e-voting during AGM in fair and transparent manner.
  - x. Members holding shares in physical form and who have not yet registered / updated their email address are requested to register / update the same with RTA at their address : 506 to 508, Amarnath Business Centre - I, Besides Gala Business Centre, Off C. G. Road, Ellisbridge, Ahmedabad-380006, or to the Company at their registered office address, by sending duly filled and signed Form ISR-1 (along with necessary supporting documents), which is uploaded on website of the Company at https://www.zyduswellness.com/investor/Mandatory-furnishing-of-KYC-and-Nomination-of-Shareholders. pdf. Members holding shares in dematerialized mode and who have not yet registered / updated their email address are requested to get their email address registered / updated with their respective DP, by following the procedure of the respective DP.
  - xi. Members holding shares in physical mode and whose folios are not updated with any of the KYC details. shall be eligible to receive dividend only in electronic mode with effect from April 1, 2024, only after updation of the KYC details. Members are requested to update their KYC details by submitting the Investor Service Request (ISR) Forms (available on the website of the Company at https://www.zyduswellness.com/investor/ Mandatory-furnishing-of-KYC-and-Nomination-of-Shareholders.pdf) duly complete and signed by the registered holder(s) to the RTA at their address on or before Friday, July 12, 2024.
  - Members holding shares in dematerialized mode are requested to get their bank account details registered
- / updated with their respective DP, with whom they maintain their demat accounts. The record date for the purpose of determining entitlement of members for receiving dividend for the Financial

Year ended on March 31, 2024 is Friday, July 19, 2024. For ZYDUS WELLNESS LIMITED Sd/- NANDISH P. JOSHI Date: July 10, 2024 COMPANY SECRETARY

Place: Ahmedabad

# SUDARSHAN

FINANCIAL EXPRESS

Sudarshan Chemical Industries Limited

Regd. Office & Global Head Office: 7th Floor, Eleven West Panchshil, Survey No. 25, Near PAN Card Club Road, Baner, Pune - 411 069. Tel.: +91 20 68281200 Fax No.: 020-26058222

Email: shares@sudarshan.com Website: www.sudarshan.com CIN: L24119PN1951PLC008409

### NOTICE

Notice is hereby given that the 73<sup>rd</sup> Annual General Meeting ("AGM") of SUDARSHAN CHEMICAL INDUSTRIES LIMITED ("the Company") will be held on Friday, 2" August, 2024 at 4.00 p.m. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), in accordance with the provisions of the Companies Act, 2013, and Rules made thereunder, and Circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") dated 8" April, 2020, 13" April, 2020, 5" May, 2020, 15" June, 2020, 28" September, 2020, 31" December, 2020, 13" January, 2021, 8" December, 2021, 14" December, 2021, 5" May, 2022, 28" December, 2022 and 25" September, 2023, (collectively referred to as MCA Circulars) and Circular issued by Securities and Exchange Board of India ("SEBI") dated 7th October, 2023, and other Circulars issued by SEBI from time to time, (collectively referred to as SEBI Circulars), to transact the business as set out in the Notice convening the 73° AGM.

In compliance with the said MCA and SEBI Circulars, Notice of the 73<sup>rd</sup> AGM and Annual Report for FY 2023-24 will be sent in electronic mode only (through email) to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Registrar and Transfer Agent ("RTA")/Depository Participants ("DP's). These documents will also be made available on the Company's website www.sudarshan.com and on the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited ("BSE") and National Stock Exchange of India Limited ("NSE") at www.bseindia.com and www.nseindia.com Members can vote through remote e-voting or e-voting at the time of AGM. Instructions for remote e-

voting, e-voting at the time of AGM, and procedure for attending the AGM through VC/OAVM facility for the Members holding shares in dematerialized mode or physical mode and for Members who have not registered their email addresses will be provided in the AGM Notice. Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum as per the applicable legal provisions.

In view of the above, Members are requested to register their email addresses or changes therein, if any, at the earliest, to receive the aforesaid AGM Notice, Annual Report and login id and password for e-voting as per the details provided in the table below

SEBI vide its Master Circular dated 7" May, 2024, has mandated that, effective 1st April, 2024 Dividend to Members who are holding securities in physical form shall be paid only through electronic mode. Such payment shall be made only after the Members furnish their PAN, contact details, bank account details, specimen signature and choice of nomination. As per the said SEBI Circular, Members holding securities in physical form may note that any future dividend paid against their shareholding would be withheld, if their KYC and choice of nomination are not updated with the RTA. The details can be updated in the manner mentioned below:

For shares held in Register / update the details by submitting prescribed forms, along with physical mode supporting documents to the Registrar and Share Transfer Agent ("RTA") of the Company at pune@linkintime.co.in Members may download the prescribed forms from the website of the RTA at https://www.linkintime.co.in > Resources > Downloads > General > Formats For shares held in Kindly contact your Depository Participant ("DP") for registration / updation of

The Board of Directors at its meeting held on 17" May, 2024, recommended Final Dividend of Rs. 1.00/- per equity share of face value of Rs. 2.00/- each for FY 2023-24. The payment of Final Dividend on equity shares for FY 2023-24, if declared at the ensuing AGM, will be paid to those Members whose names appear in the Register of Members / List of Beneficial Owners as on Friday, 26" July, 2024. As per the Income Tax Act, 1961, as amended by the Finance Act, 2020, dividend paid or distributed by the Company on or after 1" April, 2020, shall be taxable in the hands of the Members. The Company shall therefore be required to deduct Tax at Source ("TDS") at the time of

payment of Final Dividend for FY 2023-24. In order to enable the Company to determine the appropriate TDS rate as applicable, Members are requested to submit documents in accordance with the applicable provisions on or before Friday, 26" July, 2024. For Sudarshan Chemical Industries Limited

General Counsel and Company Secretary

Mandar Velankar

Place: Pune Date : 10" July, 2024

एलिन≣

dematerialized mode KYC, choice of nomination and email address.

# **ELIN ELECTRONICS LIMITED**

CIN: L29304DL1982PLC428372

Registered & Corporate Office: 4771, Bharat Ram Road, 23, Daryagani, New Delhi -110002; Tel: +91-11- 43000400 Email id: rkc@elinindia.com, Website: www.elinindia.com

## NOTICE TO MEMBERS – POSTAL BALLOT [Pursuant to Section 110 of the Companies Act, 2013 read with the (Companies

## Management and Administration) Rules, 2014, each as amended.] Members are hereby informed that pursuant to Section 108, 110 of the Companies Act, 2013

("the Act"), read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules"), the Secretarial Standard -2 on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India ("SS-2"), read with the General Circular Nos. 14/2020 dated April 08, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 22 /2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28,2020, 39/2020 dated December 31, 2020, 02/2021 dated January 13, 2021, 10/2021 dated June 23, 2021, 20/2021 dated December 08, 2021, 03/ 2022 dated May 05, 2022, 11/2022 dated December 28, 2022 and the latest being 9/2023 dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") (hereinafter collectively referred to as "MCA Circulars"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") and other applicable provisions, of the Act, Rules, Listing Regulations, Circulars and Notifications (including any statutory modification(s), clarification(s), substitution(s) or re-enactment(s) thereof for the time being in force), the resolutions as set out hereunder are proposed for approval of the Members of ELIN ELECTRONICS LIMITED ("the Company") as Special Resolutions, by way of Postal Ballot only through remote e-voting i.e. voting through electronic means:

# Sr. No. Brief Description of Special Resolutions

- To approve the Re-appointment of Ms. Shilpa Baid (DIN: 08538622) as an Independent Director for a second term of 5 consecutive years commencing from 16<sup>th</sup> August, 2024 to 15th August, 2029.
- To approve the Re-appointment and fixation of remuneration of Mr. Mangilall Sethia (DIN: 00081367), Chairman and Whole-time Director of the Company, liable to retire by rotation, for a period of three years w.e.f. 1st October, 2024 to 30th September, 2027.
- To approve remuneration of Mr. Kamal Sethia (DIN: 00081116), Managing Director of the Company, liable to retire by rotation, for the remaining period of his present tenure w.e.f. 1st April, 2024 to 31<sup>St</sup> March, 2026.
- To approve remuneration of Mr. Sanjeev Sethia (DIN: 00354700), Whole-time Director of the Company, liable to retire by rotation, for the remaining period of his present tenure w.e.f. 1<sup>st</sup> April, 2024 to 31<sup>St</sup> March, 2026.
- To approve remuneration of Mr. Sumit Sethia (DIN: 00831799), Whole-time Director of the Company, liable to retire by rotation, for the remaining period of his present tenure w.e.f. 1st April, 2024 to 2nd June, 2025.

Pursuant to the MCA circulars, the Company has completed the dispatch of electronic copies of the Postal Ballot Notice along with the explanatory statement on Wednesday, July 10, 2024 through electronic mode to those members whose email addresses are registered with the Company/RTA/depository participant(s) as on Friday, July 05, 2024 ("Cut-Off Date"). Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on cut-off date may cast their vote electronically on the Special Businesses, as set out in the Notice of postal ballot only by means of electronic voting system ("remote e-voting"). Further, voting through sending postal ballot forms has been dispensed with in terms of the MCA Circulars.

The said Postal Ballot Notice is also available on the Company's website at www.elinindia.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of CDSL at www.evotingindia.com. Members who have not received the Postal Ballot Notice, may download it from the above-mentioned websites.

In accordance with the provisions of the MCA circulars, Members can vote only through e-voting process. The voting rights of the members shall be reckoned on the basis of the equity shares of the Company held by them as on the Cut-off Date. Any person who is not a member of the Company as on the Cut-off Date shall treat the Postal Ballot Notice for information purposes

The Company has engaged the services of Central Depository Services Limited ("CDSL") to provide e-voting facility to all the members of the Company to enable the Members to cast their votes electronically. The e-voting facility will be available during the following period:

Commencement of E-voting period Saturday, July 13, 2024 at 9:00 A.M. (IST) Sunday, August 11, 2024 at 5:00 P.M. (IST) Conclusion of E-voting period Cut-off date for eligibility to vote Friday, July 05, 2024

The e-voting facility will be disabled by CDSL immediately after 5:00 p.m. IST on Sunday, August 11, 2024 and voting shall not be allowed beyond such date and time. Members holding shares in physical mode and who have not updated their email addresses with

the Company are requested to follow the instructions mentioned under Note no. 12 of Postal Ballot Notice to enable the Company to provide all communications through email. The Board of Directors of the Company has appointed Mr. Pramod Prasad Agarwal from P.P. Agarwal & Co., Company Secretaries (CP No. 10566), as Scrutinizer pursuant to Rule 22(5) of

the Companies (Management & Administration) Rules, 2014 for conducting entire Postal Ballot

through remote e-voting process in a fair and transparent manner. In case of any queries/grievances, connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL, ) Central Depository Services (India) Limited, A. Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to <a href="mailto:helpdesk.evoting@cdslindia.com">helpdesk.evoting@cdslindia.com</a> or call at toll free no.

The Scrutinizer will submit his report to the Chairman of the Company, or any person authorized by him upon completion of the scrutiny of the votes cast through remote e-voting. The results of the Postal Ballot will be announced within 2 working days of conclusion of remote e-voting i.e. on or before Tuesday August 13, 2024.

> Lata Rani Pawa Company Secretary & Compliance Officer

Place: Navi Mumbai **Date**: July 10, 2024

SARLA PERFORMANCE FIBERS LIMITED SARLA CIN: L31909DN1993PLC000056

Reg. Office :- Survey No. 59/1/4, Amli Piparia Industrial Estate, Silvassa - 396 230 (U.T. of Dadra & Nagar Haveli) Corp. Office: - 304, Arcadia Building, 195, NCPA Marg, Nariman Point- 400021

Tel. 0260-3290467, Fax: 0260-2631356, E-mail: investors@sarlafibers.com, Website: www.sarlafibers.com

## NOTICE

Transfer of Unclaimed Dividend for the Financial Year 2016-17 and the underlying Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority. This Notice is published pursuant to the applicable provisions of Section 124, 125 &

other applicable provisions of Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended from time to time ("the Rules") notified by the Ministry of Corporate Affairs effective from 7th September, 2016 including subsequent modifications, amendments The Rules, inter alia, contain provisions for transfer of all shares in respect of which

dividend is unpaid/ uncashed / unclaimed by the Shareholders for seven consecutive years to the IEPF Authority. In terms of the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with

the IEPF Rules, the shares in respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more, shall be transferred by the Company to Investor Education and Protection Fund (IEPF). In this regard, Final Dividend for the FY 2016-17, declared by the Company and the corresponding shares on which the dividends were unclaimed for seven consecutive years is becoming due to be transferred to the IEPF Authority on or before December 03, 2024. Adhering to the various requirements as set out in the IEPF Rules, Companies are

equired to inform the Shareholders at the latest available address whose shares are liable to be transferred to the IEPF Authority three months prior to the due date of transfer of shares and simultaneously publish the notice in the newspapers.

Individual Communication is being sent to registered address of shareholders whose dividends are lying unclaimed for seven consecutive years and whose shares are liable to be transferred to the IEPF. The complete details of these shareholders are being uploaded on the Company's

website at www.sarlafibers.com Incase dividends are not claimed by the concerned shareholder(s) by November

 2024 for the Final Dividend 2016-17, necessary steps will be taken by the Company to transfer shares held by the concerned shareholders without further notice in the following manner: Shares held in Physical Form: The Company would be issuing new share certificate(s)

in lieu of the original share certificate(s) held, for the purpose of dematerialization and

transfer of shares to IEPF Authority as per the Rules and upon such issue, the original share certificate(s) which are registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable Shares held in Demat Form: The Company shall inform the depository by way of Corporate action, where the shareholder(s) have their accounts for transfer in favour

The Shareholders may note that they can claim both the dividend and corresponding shares including all benefits accruing on such shares, if any, from IEPF Authority by sending physical copy of requisite documents to the Company for obtaining entitlement

letter and thereafter submitting online application in the prescribed form IEPF-5 available on the website of the Company www.iepf.gov.in For any queries on the above subject matter, shareholders are requested to contact to the Company's Registrar and Share Transfer Agent, M/s. Link Intime India Private Limited, at Unit: Sarla Performance Fibers Limited, C-101, 247 Park, 1st Floor, L.B.S.

Marg, Vikhroli West, Mumbai - 400083, Tel No.: (022) 49186270/ 8108116767 Email ID: rnt.helpdesk@linkintime.co.in. For Sarla Performance Fibers Limited Place: Mumbai

Date: July 10, 2024

(Radhika Sharma) Company Secretary & Compliance Officer

## PRADEEP METALS LIMITED

Registered Office: R-205, MIDC, TTC Industrial Area, Rabale, Navi Mumbai- 400701 Tel.:+91-22-27691026 Fax:+91-22-27691123 Email: investors@pradeepmetals.com Website: www.pradeepmetals.com CIN:L99999MH1982PLC026191 NOTICE

**NOTICE** is hereby given that the 41<sup>st</sup> Annual General Meeting ("AGM')

of the Company will be held on Friday, August 2, 2024 at 03.00 P.M. (IST) through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") facility to transact the business as set out in the Notice of 41<sup>st</sup> AGM dated May 17, 2024. The AGM will be held through VC/OAVM without the physical presence

of Shareholders in compliance with General Circular No. 09/2023 dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") read with various circulars issued earlier by MCA, Circular No. SEBI/ HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 5th January, 2023 and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated 7th October, 2023 issued by Securities and Exchange Board of India ("SEBI") and in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended ("Listing In compliance with the aforesaid Circulars, the Notice of the 41st AGM

along with the Annual Report for Financial Year 2023-24 have been sent

only through electronic mode on July 10, 2024 to those Members whose

e-mail addresses are registered with the Company / National Securities

Depository Limited and Central Depository Services (India) Limited ("the Depositories"). The Notice of AGM will also be available on the website of BSE Limited at www.bseindia.com. National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com and on the Company's website at www.pradeepmetals.com. The Company has engaged NSDL for providing facility for voting through remote e-voting, for participation in the AGM through VC/OAVM and e-voting during the In compliance with provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and

44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Secretarial Standard - 2 on General Meetings issued by The Institute of Company Secretaries of India: a) The Company is providing remote e-voting facility to its Members to

Administration) Rules, 2014, as amended from time to time, Regulation

- cast their vote by electronic means on the resolutions set out in the Notice of the 41<sup>st</sup> AGM dated May 17, 2024. b) Day, Date and time of commencement of remote e-voting:
- Tuesday, July 30, 2024 at 9.00 a.m. (IST) c) Day, Date and time of end of remote e-voting: Thursday, August
- 1, 2024 at 5.00 p.m. (IST) d) Cut-off Date for e-voting: Friday, July 26, 2024
- e) Any person who acquires Shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of AGM Notice, holds Shares as on the Cut-off Date i.e. Friday, July 26, 2024, should follow the instructions for e-voting as mentioned in the AGM Notice.
- f) The Members who will be attending the AGM through VC/OAVM and who have not cast their votes through remote e-voting shall be able to exercise their voting rights through e-voting system at the AGM
- g) The Members are requested to note that: Remote e-voting module shall be disabled by NSDL for voting after 5.00 p.m. on Thursday, August 1, 2024;
- ii. The Members who have already cast their vote through remote evoting may attend the AGM but shall not be entitled to cast their vote
- iii. Members holding shares in physical or in dematerialized form as on Friday, July 26, 2024, shall be entitled to vote.

Members will have an opportunity to cast their vote remotely or during the AGM on the businesses as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system. The manner of voting remotely or during the AGM for Members holding Shares in dematerialized mode, physical mode and who have not registered their email addresses has been provided in the Notice convening the AGM.

Members holding Shares in physical mode who have not registered their email addresses with the Company/Link Intime India Private Limited/ Depositories, they may do so by sending a duly signed request letter to Link Intime India Private Limited (RTA) by providing Folio No. and Name of the Shareholder at C-101, 247 Park, L.B.S Marg, Vikhroli (West), Mumbai-400083, Tel: 022-49186000, email: rnt.helpdesk@linkintime.co.in. Members holding Shares in demat mode are requested to contact the Depository Participant ("DP") and register the email address in the demat account as per the process followed and advised by the DP. For any query relating to attending the AGM through VC/OAVM or e-

voting before/ during the AGM, Members may write to / contact Mr. Abhijeet Gunjal-NSDL, toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 email: evoting@nsdl.co.in OR Mr. Abhishek Joshi, Company Secretary, Pradeep Metals Limited, R-205, MIDC, Rabale, Navi Mumbai - 400701. Ph: 022-27691026 or email: investors@pradeepmetals.com. The Record date fixed for determining the eligibility of Shareholders for

approved, would be paid to the eligible Shareholders within 30 days after AGM. The manner in which the Shareholder can register their Bank mandates for receiving their dividend, are detailed in the Notice of the The Company has appointed M/s. Shweta Gokarn & Co. Company

the payment of dividend is Thursday, July 25, 2024. The dividend, if

Secretaries as the Scrutinizer for overseeing / conducting the voting process in a fair and transparent manner. The result of the e-voting / voting at AGM shall be declared within forty eight hours of conclusion of the AGM. The Results declared, along with the Scrutinizer's Report, shall be displayed at the Registered Office

Corporate Office of the Company and also be placed on the Company's

website, website of NSDL and communicated to the Stock Exchanges

where the Company's shares are listed.

For **Pradeep Metals Limited** 

**Abhishek Joshi Company Secretary** Mem. No. A64446

1800 22 55 33.

Place: New Delhi

Date: July 10, 2024

MEMBERSHIP NO. A39036

M.NO-A30540

For Elin Electronics Limited

financialexp.epapr.in \_\_\_\_\_

DCB BANK

## भेसळयुक्त अन्न नमुन्यांच्या तपासणीसाठी पीपीपी पद्धतीवर प्रयोगशाळांची निर्मिती -आत्राम

मुंबई, दि.११ : भेसळयुक्त अञ्च नमुने तपासण्यासाठी अञ्च व औषध प्रशासन विभागाच्या प्रयोगशाळा कार्यरत आहेत. मात्र, प्रयोगशाळांची अञ्च नमुने तपासण्याची मर्यादीत क्षमता असल्याने मोठ्या प्रमाणावर अञ्च नमुने तपासणीसाठी प्रतीक्षेत असतात. अशा परिस्थितीत "पीपीपी' (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप) पद्धतीवर प्रयोगशाळांची निर्मिती करण्यात येईल, अशी माहिती अञ्च व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य मुफ्ती मोहम्मद इरनाईल अब्दुल खालिक यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी सदस्य अनिल देशमुख, बच्चू कडू, यशोमती ठाकूर, योगेश सागर यांनी

उपप्रश्न उपस्थित केले. मंत्री आत्राम म्हणाले की, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात अंमली पदार्थ व अल्पार्झोलाम (कुता गोळी) यांची बेकायदेशीररित्या विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी मार्च ते मे २०२४ दरम्यान ६ गुन्हे दाखल करून १३ आरोपींना अटक केली आहे. मालेगाव शहर परिसरात टिक्का फ्राय मसाला, मिरची पावडर, सिंथेटिक पावडर यासह एक लाख ९० हजार रूपये किम तीचे एकूण ६१०.५ किलोग्रॅम साहित्य जप्त करण्यात आले आहे. भेसळयुक्त दुधाबाबत एका वर्षात १९६ दुधाचे नमुने तपासण्यात आले आहेत. याम ध्ये २५ हजार ३३८ लिटर दुधाचा साठा जप्त करण्यात आला असून १३ लाख ४४ हजार ४०६ रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दुधाची भेसळ रोखण्यासाठी २० अधिकाऱ्यांचे विशेष पथकही तयार करण्यात आले आहे. भेसळयुक्त अञ्चपदार्थांवर कारवाई करण्याचे अञ्च सुरक्षा अधिकारी यांना दरमहा उद्घिष्ट देण्यात आले आहे. त्यामुळे

निश्चितच भेसळयुक्त

कारवाया वाढल्या

मंत्री आत्राम यांनी

आहेत, असेही

सांगितले.

पदार्थांवरील

#### जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, फ्लॅट क्र. ५०३, सी - विंग, ५वा मजला, धीरज ड्रीम्स इमारत क्र.३ को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, एल.बी.एस.मार्ग, भांडुप, मुंबई- ४०० ०७८, सीटीएस क्र.६४२,६४२/१ ते ६४२/२९ आणि सीटीएस क्र.६५४ गाव - कांजुर आणि भांडुप गावातील सीटीएस क्र.४२६, ता.कुर्ला, जि. एमएसडी, क्षेत्रफळ सुमारे ५०.३९ चौ.मी. कार्पेट क्षेत्र, दिवंगत श्रीमती गंगाबाई अर्जनदास चंदनानी यांच्या नावाने उभा आहे, ज्यांचे दि.१८ सप्टेंबर २०१८ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात (१) गुवाल अर्जनदास चंदनानी, (२) घनश्याम अर्जनदास चंदनानी (३) श्याम अर्जनदास चंदनानी आणि (४) राम अर्जनदास चंदनानी, हे तिचे एकमेव कायदेशीर वारस आहेत. म्हणून दि.१८ जून, २०२४ रोजी नोंदणीकृत रिलीझ डीडद्वारे (१) गुवाल अर्जनदास चंदनानी, (२) घनश्याम अर्जनदास वंदनानी आणि (३) श्याम अर्जनदास चंदनानी यांनी फ्लॅट क्र. ५०३, सी - विंग, ५वा मजला, धीरज ड्रीम्स इमारत क्र. ३ को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, एल.बी.एस.मार्ग, भांडुप, मुंबई- ४०० ०७८, सीटीएस क्र.६४२, ६४२/१ ते ६४२/२९ आणि सीटीएस क्र.६५४ गाव - कांजूर आणि भांडुप गावातील सीटीएस क्र.४२६, ता.कुर्ला, जि. एमएसडी, क्षेत्रफळ सुमारे ५०.३९ चौ.मी. कार्पेट क्षेत्र च्या संदर्भातील त्यांचे संबंधित ४/३ अविभाजीत अधिकार राम अर्जनदास चंदनानी यांच्या नावे त्याग केला आहे. आता राम अर्जनदास चंदनानी हा फ्लॅट त्यांच्या नावावर हस्तांतरित करण्याचा मानस आहे. कोणा व्यक्तिस सदर फ्लॅटच्या संदर्भात कोणतेही अधिकार, शीर्षक, हित, समभाग, दावे, फायदे इत्यादी असल्यास त्यांनी/तिने/त्यांची मागणी, दावा ही सूचना प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत वैध कागदपत्रांद्वारे समर्थन करण्यासाठी आम्हाला लेखी कळवावे. १५ दिवसांच्या मुदतीनंतर प्राप्त झालेला कोणताही दावा माफ केला जाईल आणि राम अर्जनदास चंदनानी यांच्या नावावर फ्लॅट हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पुढील कोणत्याही सूचना न देता पूर्ण केली जाईल.

ठिकाण : मुंबई राम अर्जनदास चांदनानी दिनांक: १२.०७.२०२४ ॲड. राजेश एम पाटील (९८२०३००२०४)

#### एलिक्झिर कॅपिटल लिमिटेड

सीआयएन:एल६७१९०एमएच१९९४पीएलसी०८३३६१

नोंदणीकृत कार्यालय: ५८, मित्तल चेंबर्स, २२८, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१. दुर.:०२२-६११५१९९, ई-मेल:dm@elixirequities.com, वेबसाईट:www.elixircapital.in

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे आयोजित केलेल्या ३०व्या वार्षिक सर्वसाधारण सभोची सूचना, रेकॉर्ड तारीख, अंतिम लाभांश माहिती याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची **३०वी** वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम सोमवार, २६ ऑगस्ट, २०२४ रोजी स.१०.००वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमाद्वारे (ओएव्हीएम) कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) आणि याखाली बनवलेल्या नियमांच्या तरतुदींचे पालन करून आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर आवश्यकता) नियम, २०१५ (एमसीए) कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या सर्व लागू परिपत्रकांसह वाचले. आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) यांनी या संदर्भात जारी केलेले, १६ मे, २०२४ तारखेच्या ३०व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार सामान्य ठिकाणी सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय, व्यवसायाचे व्यवहार करण्यासाठी आयोजित केली जाईल.

लागू एमसीए आणि सेबीच्या परिपत्रकांनुसार, २०२३-२४ ला संपलेल्या आर्थिक वर्षाच्या वार्षिव अहवालासह ३०व्या एजीएमची सूचना इलेक्ट्रॉनिक मोडद्वारे फक्त त्या सदस्यांना पाठविली जाईल ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट (आरटीए)/डिपॉझिटरी सहभागीकडे नोंदणीकृ आहेत. वार्षिक अहवालाच्या भौतिक प्रती पाठवण्याची आवश्यकता एमसीए आणि सेबीने त्यांच्य संबंधित परिपत्रकांद्वारे पूर्ण केली आहे. वार्षिक अहवालासह ३०व्या एजीएमची सूचना कंपनीच्य www.elixircapital.in, बीएसई लिमिटेड www.bseindia.com वर आणि सीडीएसएलर्च बिसाइट <u>www.evotingindia.com</u> वेबसाइटवर देखील उपलब्ध असेल.

सदस्य केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे ३०व्या एजीएममध्ये सहभागी होऊ शकतात. ३०व्य एजीएममध्ये सामील होण्याच्या तपशीलवार सुचना आणि ३०व्या एजीएम दरम्यान रिमोट ई व्होटिंगमध्ये सहभागी होण्याची किंवा ई-व्होटिंग सिस्टीमद्वारे मतदान करण्याची पद्धत १६ मे. २०२ च्या ३०व्या एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान करण्यात आली आहे. व्हीसी/ओएव्हीएममार्फत होणार्र बैठक अधिनियमाचे कलम १०३ अंतर्गत कोरम मोजण्याच्या उद्देशाने मोजली जाईल

त्यांच्या ईमेल पत्त्याची नोंदणी/अद्ययावत करण्यासाठी, डीमॅट फॉर्ममध्ये शेअर्स धारण करणार् सदस्यांना त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे नोंदणी करण्याची विनंती केली जाते आणि प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण करणार्या सदस्यांना विनंती केली जाते की त्यांनी ते कंपनीच्य आरटीए म्हणजेच बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कडे द्यावे. ई-मेल पत्त्याची नोंदणी/अपडेट करण्याची तपशीलवार प्रक्रिया ३०व्या एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केली आहे.

सदस्यांना त्यांचे मत दरस्थपणे किंवा ३०व्या एजीएम दरम्यान इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे ३०व्य एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार व्यवसायावर देण्याची संधी असेल. ३०व्या एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि इव्होटिंगची पद्धत ३०व्या एजीएमच्या नोटिसमध्ये प्रदान केली आहे. कंपनीने ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षातील अंतिम लाभांशाची रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केली आहे, जर ३०व्या एजीएममध्ये मंजूरी दिली गेली आणि रविवार, १८ ऑगस्ट २०२४ ही पात्रता निश्चित करण्यासाठी कट ऑफ तारीख म्हणून. सभासद ३०व्या एजीएमला उपस्थित राहण्यासाठी, ई-व्होटिंगसाठी आणि बँक खात्यांचे तपशील उपलब्ध नसल्यामळे कंपनी कोणत्यार्ह भागधारकाला इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लाभांश देण्यास असमर्थ असल्यास, कंपनी लाभांश वॉरंट/डिमांड डाफ्ट पोस्टाने पाठवेल

ई-मतदान प्रक्रियेशी संबंधित कोणत्याही शंका/तक्रारी श्री. राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापव (सीडीएसएल) सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाउंड्स, एन एम जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई-४०००१३ गंच्याकडे पाठवता येतील किंवा <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> वर ईमेल पाठवा किंवा टोल फ्री क्र. १८०० २२ ५५ ३३ वर संपर्क करा.

एलिक्झिर कॅपिटल लिमिटेडकरित राधिका मेहत

दिनांक: १० जुलै, २०२४

ठिकाण: मुंबई

हीरो हाऊर्सिग फायनान्स लिमिटेड

पुर्णवेळ संचालिका व सीएफओ

डीआयएन:00११२२६९

HeroHousing

**र्नोद. कार्या.:** ०९, कम्युनिटी सेन्टर, बसंत लोक, वसंत विहार, नवी दिल्ली-११०००५७. शाखा कार्यालय: कार्यालय क्र.बी-२०५, बीएसईएल टेक पार्क, प्लॉट क्र.३९/५ व ३९/ ५ए, सेक्टर २०ए, वाशी रेल्वे स्टेशन समोर, वाशी, नवी मुंबई, महाराष्ट्र-४००७०३.

जाहीर सूचना (स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी ई-लिलाव) सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) अंतर्गत सिक्युरीटाबक्केशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये होरो हार्क्रोसँग फायनान्स लिमिटेड (प्रतिभुत धनको) यांच्यासह तारण असलेल्या स्थावर

नोटीस देण्यात आली आहे की खाली वर्णन केलेल्या स्थावर मालमत्ता सुरक्षित कर्जदाराकडे गहाण/शुल्क आकारल्या आहेत, ज्याचा हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (प्रतिभूत कर्जदार) च्या प्राधिकृत अधिकाऱ्याने ताबा घेतले आहे, खाली नमूट् केलेल्या कर्जदार, सह-कर्जदार किंवा जामीनदारांकडून थुकबाकीच्या वसुलीसाठी **दिनांक ३१ जुलै २०२४ रोजी (ई**-**लिलावाची तारीख) बसे आहे बेथे आहे, बसे आहे बे आहे आण बसे आहे बे काही आहे** या तत्वावर विक्री केर्ती जाईल. आरक्षित मुल्य व इसारा रक्षम ठेव खाली नमूद केली आहे. जाहीर लिलावात सहभागी होण्यासाठी इरठे डिमांड ड्राफ्ट/ आरटीजीएस/एनईएफटीद्वारे बोली फॉर्मसह होरो हाऊसिंग फायनान्स लिगिटेडच्या प्राधिकृत अधिकाऱ्याकडे **३० जुलै २०२४** जाराजाण्यात (शहरूकात पता जानकात होता हाजाल नावात्ता हाजानकात्रात्त्र के सी-३०५, बीएसईएस टेक पाई, एसी रीजी सार्व ५,००बा, पर्वत किंवा त्यापूर्वी शाखा कार्यात्त्वः कार्यात्वक क्र.बी-३०५, बीएसईएस टेक पाई, एसी क्र.३९/५ व ३९/५ए, सेक्टर ३०ए, वाशी रेल्वे स्टेशन समोर, वाशी, नवी मुंबई, महाराष्ट्र-४००७०३ येथे साद

कर्ज खाते क्र.	कर्जदार/सह-कर्जदार/ जामिनदार/कायदेशी वारस/ कायदेशीर प्रतिनिधींचे नाव	मागणी सूचना दिनांक / दिनांकांनुसार रक्कम	ताबा प्रकार (रचनात्मक/ वास्तविक)	आरक्षित मुल्य	इसारा रकम
HHFMUMHOU 20000006790	तुलसी श्रीधर बाबू गदमचेट्टी, कुमुदवल्ली गदमचेट्टी, तेंदुलकर श्रीराम कृष्ण	३०.११.२०२१ इ.७१,३४,८२२/- १०.०७.२०२४ रोजी	वास्तविक	₹. ३८,००,०००	₹. ३,८०,०००

**मालमत्तेचे वर्णन:** फ्लॅट क्र.२०१, दुसरा मजला, ४३४ चौ. फूट. (बिल्ट अप क्षेत्र), मिलेनियम प्लाझा म्हणून ज्ञात इमारतीत मिलेनियम प्लाझा को-ऑपरेटिव्ह हार्डासँग सोसायटी लिमिटेड मध्ये, प्लॉट क्र.१३ (जीईएस) वर बांधकामित, सेक्टर २९ ए, कोपरीपाडा, वाशी, नवी मुंबई, तालुका व जित्हा ठाणे, महाराष्ट्र - ४००७०३. चतुसिमा : उत्तर: हॉटेल वॉटन हाऊस् पूर्व: अंतर्गत रस्ता, दक्षिण: पार्थ अपार्टमेंट, पश्चिम: पाम बीच रोड

	HHFVASHOU 21000012015	विकास नरेंद्र सिंग, शांती नरेंद्र सिंग, नरेंद्र व्ही सिंग	२१.११.२०२२ <b>इ.३७,२९,६८२/-</b> १०.०७.२०२४ गोजी	वास्तविक	₹. २३,००,०००	₹. २,३०,००
--	--------------------------	--	---	----------	-----------------	---------------

**ालमत्तेचे वर्णन:** फ्लॅट क्र.२०१, २५.४२५. चौ.मी. कार्पेट क्षेत्र, संलग्न बाल्कनी ३.७७० चौ.मी. स्लॅब क्षेत्रफळ १.१९ चौ.मी. दुसऱ्या मजल्यावर, प्लॉट क्र. ४७ चा, सेक्टर क्र. २५, जयेश अव्हेन्यू म्हणून ज्ञात इमारत, गाव- पुष्पक तारघर, नर्व मुंबई, ता. पनवेल, जि. रायगड, पनवेल शहराच्या हद्दीत, महानगरपालिका आणि उप-निबंधक पनवेल, महाराष्ट्र – ४९०२०६ गंच्या अधिकारक्षेत्रात येथील सर्व भाग व खंड आणि चतुसिमा :- पूर्व: प्लॉट क्र.४८, पश्चिम: प्लॉट क्र.४६, उत्तर: प्लॉ

**नियम व अटी:** ई-लिलाव https://sarfaesi.auctiontiger.net पोर्टलद्वारे **३१ जुलै २०२४ रोजी (ई-लिलावा**च तारीख) दु.२.००वा. नंतर प्रत्येकी १० मिनिटांच्या मर्यादित विस्तारासह होईल. इच्छूक खरेदीदार/बोलीदारांनी आरटीजीएस/एनईएफटी द्वारे किंवा डिमांड ड्राफ्ट/आरटीजीएस/एनईएफटीद्वारे हिरो हौिसंग्

<sub></sub> हायनान्स लि. च्या नावे इरठे रक्कम जमा करणे आवश्यक आहे. ई-लिलाव संपल्यानंतर अयशस्वी बोलीदारांना इरठे रक्क

परत केली जाईल.

नपासणी करू शकतात.

ई-लिलावाची अटी व शर्तीः-१. ई-लिलाव जसे आहे जेथे आहे आणि जसे आहे जे आहे आणि जे काही आहे ते आधारावर आहे आणि आधाराशिवा आहे आयोजित केले जात आहे आणि ऑनलाइन आयोजित केले जाईल. २. बोली वाढीची रक्कम रु.१५,०००/- (रुपरे . पंधरा हजार फक्त) असेल. ३. ई-लिलाव **मे. ई-प्रोक्योरमेंट टेक्नॉलॉजीज लि. द्वारे केले जाईल: (हेल्पलाइन क्रमांक**)

०७९६१२००५७६/५४४/५९४/५९६/५३१/५८३/५६९, ६३५१८९६६४३ /sarfaesi.auctiontiger.net. 😮 प्रतिभूत कर्जदारांच्या माहितीत असलेल्या मालमत्तेवर कोणताही भार नाही. तथापि इच्छूक बोलीदारांनी त्यांच्या बोली सादर करण्यापूर्वी बोजा, मालमत्तेचे शीर्षक लिलावात आणि दावे/हक्क/देय/ मालमत्तेव रेणाम होण्याबाबत स्वतःची स्वतंत्र चौकशी करावी. या संदर्भात, ई-लिलाव जाहिरात हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेडचे कोणतेही प्रतिनिधित्व किंवा प्रतिबध्दता बनवत नाही आणि मानली जाणार नाही. ५. प्राधिकृत अधिकारी / प्रतिभूत कर्जदाग कोणत्याही तृतीय पक्षाच्या दाव्यांसाठी / अधिकार / थकबाकीसाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही. विक्री सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत विहित नियम/शर्तींच्या अधीन असेल. ई-लिलावाच्या इतर अटी व शर्ती खालील वेबसाईटवर प्रकाशित केल्य आहेत: www.herohousingfinance.com. ६. मालमत्तेच्या तपशीलासाठी आणि मालमत्तेला भेट देण्यासार्ठ श्री. प्रथमेश तपासे / prathmesh.tapase@herohfl.com / ९८९१२१०६१५ या क्रमांकावर संपर्क साधा **७.** संभाव्य बोलीदार **२४ जुलै २०२४ रोजी स.११.०० वा. ते दु.२.०० वा.** या दरम्यान आधीच्या भेटीसह मालमत्तेर्च

### कर्जदार / जामीनदार / तारणकर्ता यांना १५ दिवसांची विक्री सूचना

रक्कम लिलावाच्या तारखेपर्वी व्याज आणि खर्चासह जमा करावे. असे न झाल्यास मालमत्तेचा लिलाव केला जाईल आणि शिक्षक थकबाकी, जर असेल तर, तुमच्याकडून व्याज आणि खर्चासह वसुल केली जाईल.

विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्तींसाठी, कृपया दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्या हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (प्रतिभुत धनको) वेबसाइटवर म्हणजे

प्राधिकृत अधिकारी

दिनांक: ११.०७.२०२४ ठिकाण: ठाणे / पनवेल श्री. पवन कुमार, मोबा.:९६ ६४२०५५५

#### **PUBLIC NOTICE**

CHANGE OF NAME OF SH (Alphard Ventures PVT LTD, B-1 & 2.6th Floor, Gundecha Onclave, Khairani ROAD, Sakinaka, Andheri (E), Mumbai -72 Email: Info@Alphardmaritime.Com) Have purchased a ship / are the owner of the ship named (EMERALD) Official No. (3466) Of (Port Of Registry - Mumbai). We intend to change the name of vessel to AM PROGRESS). if anyone has objection, the same may be communicated within 10 days from the date of this advertisement to:

> The Registrar of Indian Ships MERCANTILE MARINE DEPARTMENT PRATISHTA BHAVAN, P.B. NO. 11096 101, M.K.ROAD, MUMBAI 400 020 TEL NO. 022 -2203 98 81 FAX. 022- 2201 33 07 E-mail: mumbai@mmd.gov.in.

#### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given to public at large regarding revocation notice of appointmen letter dated 15.12.2010 given to M/s Goodbuild (India) Pvt. Ltd. and withdrawal of Consent letter dated 15.12.2010 given to M/s. Housing Development and Infrastructure Ltd. ("the said developers") by my client society. That my client society, has pursuant to resolution passed in their Special General Body Meeting dated 15/10/2023, has issued revocation notices dated 3rd June, 2024 to the abovementioned said developers respectively. The said developers failed to comply with the requisitions made in the revocation notices respectively, hence the appointment letter and Consent letter, both dated 15.12.2010 stands terminated with immediate effect

Therefore, my client society hereby warn public at large, not to deal with the said Developers with respect to the society property and/or structures in any manne as described in the Schedule hereunder written and if any person/s dealing in the matter shall be doing so at his/her/their own risks, as to cost and consequences and my client society shall not be liable and

responsible in any manner.
THE SCHEDULE ABOVE REFERRED TO All that piece of parcel of land admeasuring 1314.51 Sq. Mtrs. bearing Plot No.CD-67, RSC-23, C.T.S. No. 120 together with the structures standing thereon known as Versova Andheri Sankalp Co-Operative Housing Society Limited having 31 units, situate at, Revenue Village- Versova Taluka-Andheri, District-Mumbai Suburban District Plot No CD-67 RSC-23 S V P Nagar, MHADA, Andheri West, Mumbai 400 053, in the Registration District of Mumbai Suburban and now within the jurisdiction of Joint Sub-Registrar of Assurance at Andheri

Shri D.D. Helode, Advocate, High Court, Nisarg Green, Building No. 6, Flat No. Dist. Thane 421 501 Mob. 9833881661

#### PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the following Share Certificates for 500 Equity Shares of Rs 2/- (Rupees two only) each with Folio No. ST1363 of Larsen & Toubro Ltd, having its egistered office at L & T House, Ballard Estate, Narottam Morariee Marg, Mumba Maharashtra – 400001 registered in the name of Sushila Jain have been lost. Susheela Jain has applied to the company for issue duplicate certificate. Any person who has any claim in respect of the said shares certificate should lodge such claim with the compan vithin 15 days of the publication of this notice

Folio No.	Certificate Nos.	Distinctive	Distinctive	No. of Shares
		No. (From)	No. (To)	
ST1363	493853	624143021	624143220	200
ST1363	1364319	1396887737	1396888036	300
Date: 12/07/2			Nam	e of Share holder
Place : Muml	bai			Susheela Jair

भारतीय स्टेट बैक State Bank of India

युटीआय इमारत, १ला मजला, रोड क्र. ११, प्लॉट क्र. १२, तुंगा पॅराडाईज हॉटेलच्या मागे, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३. दुर.क्र.:२८३८९७६५/६९,

#### मागणी सूचना

इँकेच्या प्राधिकत अधिकाऱ्याने सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३(२) चे पालन करून खाली नमद केलेल कर्जदार/जामीनदारांना सदर सूचना वितरीत केल्यापासून ६० दिवसांच्या आत थकबाकीची मागणी करणाऱ्यांना मागणी पुचना वितरीत केली आहे. सदर नोटीस ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आहे, त्यामुळे सूचनेचे हे प्रकाशन खालीत . र्जदारांना सूचना देण्यासाठी करण्यात आले आहे.

i	कर्जदार व जामिनदाराचे	१३(२) अन्वये	मर्यादा	कर्ज थकबाकी	प्रतिभुती मालमत्तेचे तपशील
	नाव व पत्ता	सूचनेची तारीख	14141	4741 44741471	2111301 1111111 114111
	श्री. समीर रमेश	08.06.2028	₹.	08.06.2028	फ्लॅट क्र.३०३, ३रा मजला, परे
	राजगोर		६५,00,000/-	रोजी एकूण देय	माऊन्ट इमारत क्र.बी
			(गृहकर्ज)	थकबाकी	एलआयजी-१ कोकण वसाः
				रु.६४,५४,८५३/-	एलआयजी कॉलनी, चिकनघ
					बिर्ला कॉलेज समोर, कल्य
ı		I	I	I	11 mm V202V2

वेतील आणि नंतर वर नमूद केल्याप्रमाणे गहाण ठेवलेल्या मालमत्तेचा/सुरक्षित मालमत्तेचा लिलाव करतील जर कर्जदार, तमीनदारांनी वर नमुद केल्याप्रमाणे ही सूचना प्रसिद्ध झाल्याची तारीखेपासून ६० दिवसांच्या आत रक्कम भरली नाही कर्जदार/जामीनदारांना सरफायसी कायद्याच्या कलम १३(१३) अंतर्गत विक्री, भाडेपट्टी किंवा अन्यथा बँकेची लेखी नंमती न घेता वर नमुद केलेली सुरक्षित मालमत्ता हस्तांतरित करण्यास मनाई आहे. ही जाहीर सुचना सरफायसी कायदा २००२ च्या १३(२) अंतर्गत नोटीस म्हणून मानली जाईल. कर्जदारांना/जामीनदारांना सूचित केले जाते की, त्यांन णत्याही कामकाजाच्या दिवशी खाली स्वाक्षरीकर्तांकडून १३(२) अंतर्गत जारी केलेली मूळ सूचना जमा करावी

प्राधिकृत अधिकार स्टेट बँक ऑफ इंडिय ठेकाण: ठाणे



आरएसीपीसी, अंधेरी, गुटीआय इमारत, १ला मजला, रोड क्र. ११, प्लॉट क्र. १२, तुंगा पॅराडाईज हॉटेलच्या मागे, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३. दुर.क्र.:२८३८९७६५/६९,

#### मागणी सूचना

किच्या प्राधिकृत अधिकाऱ्याने सरफायसी कायदा, २००२ च्या कलम १३(२) चे पालन करून खाली नमूद केलेल्य कर्जदार/जामीनदारांना सदर सूचना वितरीत केल्यापासून ६० दिवसांच्या आत थकबाकीची मागणी करणाऱ्यांना मागणी मुचना वितरीत केली आहे. सदर नोटीस ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आहे, त्यामुळे सूचनेचे हे प्रकाशन खालील कर्जदारांना सूचना देण्यासाठी करण्यात आले आहे.

कजदार व जाामनदाराच नाव व पत्ता	१३(२) अन्वय सूचनेची तारीख	मयादा	कज थकबाका	प्रातभुता मालमत्तच तपशाल
श्री. समीर रमेश राजगोर	08.06.2028	रु. ७०,००,०००/- (गृहकर्ज)	0४.0७.२0२४ रोजी एकूण देय थकबाकी रु.७०,०९,६३३/-	फ्लॅट क्र.३०२, ३रा मजला, पटेल माऊन्ट इमारत क्र.बी१ एलआयजी-१ कोकण वसाहः एलआयजी कॉलनी, चिकनघर बिर्ला कॉलेज समोर, कल्याप प., ठाणे-४२१२०२.

कर्जदार/जामीनदारांना याद्वारे सूचित केले जाते की, बँकेचे अधिकृत अधिकारी सरफायसी कायद्याच्या तरतुदीनुसार, ताब घेतील आणि नंतर वर नमूद केल्याप्रमाणे गहाण ठेवलेल्या मालमत्तेचा/सुरक्षित मालमत्तेचा लिलाव करतील जर कर्जदार, जामीनदारांनी वर नमूद केल्याप्रमाणे ही सूचना प्रसिद्ध झाल्याची तारीखेपासून ६० दिवसांच्या आत रक्कम भरली नाही कर्जदार/जामीनदारांना सरफायसी कायद्याच्या कलम १३(१३) अंतर्गत विक्री, भाडेपट्टी किंवा अन्यथा बँकेची लेखं नंमती न घेता वर नमूद केलेली सुरक्षित मालमत्ता हस्तांतरित करण्यास मनाई आहे. ही जाहीर सूचना सरफायसी कायदा २००२ च्या १३(२) अंतर्गत नोटीस म्हणून मानली जाईल. कर्जदारांना/जामीनदारांना सूचित केले जाते की, त्यांनी | |णत्याही कामकाजाच्या दिवशी खाली स्वाक्षरीकर्तांकडून १३(२) अंतर्गत जारी केलेली मूळ सूचना जमा करावी.

दिनांक: ११.०७.२०२४ प्राधिकत अधिकार

# इक्वीटास स्मॉल फायनान्स बँक लि.

(पुर्वीची इक्रीटास फायनान्स लि.) स्येन्सर प्लाझा, ४था मजला, फेझ-२, अन्ना सलाई, चेन्नई-६००००२. दूर.:०४४-४२९९५०००, ०४४-४२९९५०५०

#### स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी विक्री सूचना

सरफायदी कायदा २००२ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) अधिनियम, २००२ च्या नियम ८(६) अन्वये स्थावर मालमत्तेच्य विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना.

सर्वसामान्य जनतेस आणि विशेषतः कर्जदार, सह-कर्जदार व जामिनदार यांना येथे सूचना देण्यात येत आहे की, **इकीटास स्मॉल फायनान्स बँक लि.**च्या प्राधिकृत अधिकाऱ्याकडे **वास्तविक ताबा** असलेल्या खालील तारण स्थावर मालमत्तेची **इकीटास स्मॉल फायनान्स बँक लि.**ची देय रकमेच्या वसुलीकरिता **जसे आहे जेथे आहे, जसे ज्या स्थितीत आहे** त्यानुसार १४.०८.२०२४ रोजी विक्री केली जाईल.

कर्जदार व जमीनदाराचे नाव आणि पत्ता एकूण देय रक्कम + व्याज	
१. श्रीमती सोरम बाई, अमर सिंग यांची पत्नी	দ
२. श्री. अमर सिंग, किशनलाल यांचा मुलगा	म

(दोघांचा निवासी पत्ता: ५९, ग्राम हरी, तह. बिओरा, जि. राजगड, बिओरा, मध्य प्रदेश-४६५६७४.)

कर्ज खाते क्र.: एसईबीआयओआरए०२९१८७५ दावा देय रक्कम रु.१,७०,७९३/- दि.२९.०९.२०२३ रोजी देय सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना तसेच दिनांक ३०.०९.२०२३ पासून पुढील व्याजासह मासिक दराने, शुल्क आणि खर्च इ. (एकूण थकबाकी रु.२,९७,२०५.३४/- दि.०४.०७.२०२४ रोजी).

# लॉट/निवासी घर पत्ता: खासरा/जमीन सर्व्हे क्र.पी.एच.क्र.६३, ग्राम पंचायतीया

प्रतिभुत मालमत्तेचे वर्णन

नयदित. तहसिल बिओरा ग्राम पंचायतीच्या मर्यादेत व जिल्हा राजगड, एकूण क्षेत्रफळ ४०० चौ.फु. येथील जागेचे सर्व भाग व खंड. चतुसिमा: उत्तरेस: मांगीलाल यांचे घर दक्षिणेस: मांगीलाल आणि बशिलाल यांचे घर; पुर्वेस: रस्ता; पश्चिमेस: रस्ता. मोजमाप: ४०० चौ.फू.

उप-नोंदणी जिल्हा बिओरा व नोंदणी जिल्हा बिओरा.

पृथ्वीशी संलग्न असलेल्या सर्व इमारती आणि संरचनेसह किंवा पृथ्वीशी संलग्न असलेल्या कोणत्याही गोष्टींशी कायमस्वरूपी जोडलेले वर्तमान आणि भविष्य दोन्ही आणि त्यावर जोडलेले सर्व सुलभ/मामूल अधिकार

राखीव किंमत: रु.६,७०,०००/-इसारा रक्कम: रु.६७,०००/-सत्येंद्र दावणे - ९००९४०४८२८ कपिंद्र शर्मा - ९०३९९६५५५८

### लिलावाची तारीख: १४.०८.२०२४

ई-लिलाव विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्तींसाठी, कृपया http://www.equitasbank.com आणि https://sarfaesi.auctiontiger.net वर दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्या.

तारीख: १२.०७.२०२४

ठिकाण: चेन्नई

प्राधिकृत अधिकारी इक्वीटास स्मॉल फायनान्स बँक लि.

# **FASTTRACK**

### फास्टट्रॅक हौसिंग फायनान्स लिमिटेड

. (पुर्वीची फास्टट्रॅक हौसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड) सीआयएन: यु६५९९३एमएच२००५पीसीएल१५८१६८

आयटीआय हाऊस, ३६ डॉ. आर.के. शिरोडकर मार्ग, बाटा शोरूमच्या मागे, एचडीएफसी हाऊस समोर, परळ, मुंबई-४०००९२

#### कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन अँड इनफोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ च्या कलम १३(२) अंतर्गत सचना

बाली नमूद केलेल्या कर्जदारांनी देय रकमेची परतफेड करण्यात कसूर केली आहे आणि त्यांच्याकडून काही रक्कम अद्याप व्याजासह कर्जाच्या रकमेसार्ठ फएचएफएल कंपनीकडे थकबाकी आहे. या कर्जाच्या अंतर्गत आर्थिक शिस्त पाळण्यात त्यांनी वारंवार कसर केल्यामळे. ही खाती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिय . बेळोवेळी ने जारी केलेल्या निर्देशांनुसार आणि मार्गदर्शक तत्त्वांनुसार नमूद केलेल्या तारखांना (तक्त्यात) नॉन परफॉर्मिंग ॲसेट **(एनपीए)** म्हणून वर्गीकृत आणि घोषित करण्यात आली आहेत. कर्जदारांना माहिती आहे की, हे व्यवसाय कर्ज त्यांच्या मालकीच्या मालमत्तेवर तारण ठेवून सुरक्षित केले आहे ज्याच तपशील खाली दिलेल्या (तारण मालमत्तेचा पत्ता) तक्त्यात नमूद आहे. आम्ही याद्वारे या कर्जदारांना ही सूचना जारी केल्याच्या तारखेपासून **६० (साठ**) **देवसांच्या** कालावधीत त्यांचे दायित्व पूर्ण करण्याचे आवाहन करतो, असे न केल्यास, आम्ही खाली नमूद केलेल्या सुरक्षित मालमत्तेविरूद्ध सिक्युरिटायझेश अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड इनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (बापुढे सेक्युरिटायझेशन कायदा म्हणून उद्घेख) च्ट कलम १३ अंतर्गत अधिकारांचा वापर करू. सिक्युरिटायझेशन कायद्याच्या कलम १३ अंतर्गत आमच्याकडे उपलब्ध असलेल्या अधिकारांमध्ये, (१) सुरक्षित नालमत्तेचा ताबा घेण्याचा अधिकार समाविष्ट आहे, ज्यात सुरक्षित मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी लीज, असाइनमेंट किंवा विक्रीद्वारे हस्तांतरण करण्याच अधिकार समाविष्ट आहे. (२) सुरक्षित मालमत्तेचे व्यवस्थापन ताब्यात घेणे. ज्यात भाडेपट्टीने हस्तांतरित करण्याचा अधिकार आहे, असाइनमेंट किंवा विक्र आणि सुरक्षित मालमत्तेची जाणीव करून देणे आणि आमच्याद्वारे सुरक्षित मालमत्तेचे कोणतेही हस्तांतरण हस्तांतरित केलेल्या सुरक्षित मालमत्तेचे किंवा ऱ्यासंबंधीचे सर्व अधिकार हस्तांतरित करतील जसे की तुम्ही हस्तांतरण केले असेल. वर नमूद केलेल्या अधिकारांचा वापर केल्यावर मिळालेली रक्कम, प्रथम सर्व खर्चाच्या (कायदेशीर खर्च आणि वकिलांची फी आणि खर्चासह) भरण्यासाठी लागू केली जाईल. शुल्क आणि खर्च जे आमच्या मते आमच्याद्वा पोग्यरित्या केले गेले आहेत किंवा त्यासंबंधीचे कोणतेही खर्च आणि दुसरे म्हणजे या नोटीस<sup>े</sup>च्या तारखेपासून प्रत्यक्ष वसुली झाल्याच्या तारखेपर्यंत कराराच्य त्र्याजासह वर नमूद केल्याप्रमाणे आमची देय रक्कम आणि जर तुम्हाला पैसे दिले जातील तर त्या रकमेचे अवशेष म्हणून अर्ज केला जाईल. कृपया लक्षात घ्या की ही नोटीस जारी केल्याच्या तारखेनंतर तुम्ही आमच्या पूर्व लेखी संमतीशिवाय या नोटीसमध्ये संदर्भित केलेली सुरक्षित मालमत्ता, विक्री, भाडेपट्ट्याने किंवा अन्यथा हस्तांतरित किंवा ताब्यात घेणार नाही. आम्ही तुम्हाला हे देखील कळवतो की जर आमची देय उक्त सुरक्षित मालमत्तेच्या विक्रीतुन मिळालेल्या रकमेव रूर्णपणे समाधानी नसल्यास, तुमच्याकडून देय असलेली शिल्लक रकमेच्या वसुलीसाठी तुमच्या विरुद्ध (संयुक्तपणे आणि वेगवेगळेपणे) कारवाई करण्याचा . आमचा अधिकार आम्ही राखून ठेवतो. कृपया लक्षात घ्या की खाली नमूद केलेल्या रकमा देय आहेत आणि आम्ही त्या तारखेपर्यंत वेळोवेळी लागू होणाऱ्य <u>ब</u>र्च आणि व्याजासह कर्जदारोंकडून (संयुक्तपणे आणि वेगवेगळेपणे) पूर्णे आणि अंतिम देय वसूल करण्याचा अधिकार राखून ठेवतो.

अ.	अ.	तारण मालमत्तेचा	एनपीए	मंजूर रक्कम	एफसी रक्कम
क्र.	क्र.	पत्ता	दिनांक	आणि दिनांक	आणि दिनांक
٥٠	१. भारमा दशरथ आळवाने (कर्जदार) 00१, ५५/१२, चिनी चाळ, १ला मजला, ५५/१२, सिताराम जाधव रोड, डिलाईल रोड, लोअर परळ, बिग बाझार, मुंबई, महाराष्ट्र-४०००१३. २. राजश्री भारमा आळवाने (सह-कर्जदार) ३. बालु वाकोबा सुंदकर (जामिनदार) ४. निर्मला बालु सुंदक (जामिनदार) क्र.२ ते ४ चा पत्ता: ८६/१५३२, अभिलाषा को-ऑप.हौ., ८६, समता विद्यामंदिर शाळा, १ला मजला, १५३२, समता विद्यामंदिर शाळा, मुंबई, महाराष्ट्र-४००१०१. संदर्भ: कर्ज खाते क्र.: LHVAS03418-190000755	फ्लॅट क्र.डी/४०६, ४था मजला, क्षेत्रफळ २२५ ची.फु. (बिल्टअप क्षेत्र), साई कृशिका अपार्टमेंट, सर्ले क्र.श्रक्त स्मार पुर्व), तालुका कसई, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र-४०१३०५ येथील जागेचे सर्व भाग व खंड. चतुसिमा खालीलप्रमाणे: पुर्व: मोकळी जागा; पश्चिम: सी विंग, साई कृशिका अपार्टमेंट; दक्षिण: बंगला; उत्तर: साई प्लाझा इमारत.	१०.०५.२०२४	रु. ७,८०,०००/- च ३१.०८.२०१८	रु. ५,१३,९५१/ – च ३०.०६.२०२४
۶	१. सुरेश कुमार प्रजापती (कर्जदार) २. गंगा सुरेश प्रजापती (सह–कर्जदार) क्र.१ ते २ चा पत्ता: १०१, गोपचरपाडा, गंगेश्वर अपार्टमेंटस्, ठाणे, महाराष्ट्र–४०१३०३. संदर्भ: कर्ज खाते क्र.: LXMUM00417-180000323	फ्लंट क्र.0९, तळमजला, सर्व्हें क्र.२१९ (जुना सर्व्हें क्र.४६१), हिस्सा क्र.१२, क्षेत्रफळ ३३.२७ चौ.मी. (कार्पेट क्षेत्र), गाव नारिगी, तालुका वसई, जिल्हा पालघर, महाराष्ट्र-४०१३०३ वेथील जागेचे सर्व भाग व खंड. चतुसिमा खालीलप्रमाणे: पुर्व: साई ज्योती अपार्टमेंट; पश्चिम: साई निवास अपार्टमेंट; दक्षिण: परांजपे कॉलनी; उत्तर: शिव साई अपार्टमेंट.	१७.११.२०२२	रु. १२,५०,०००/- व ०९.०८.२०१७	रु. २०,१२,९८४/- व २८.०६.२०२४

फास्टटॅक हौसिंग फायनान्स लिमिटेडकरित प्राधिकत अधिकारी (स्मारक मिश्रा) परिशिष्ट-४ (नियम ८(१))

## ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (५४/२००२) अंतर्गत **डीसीबी बँक** लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत मागणी सूचनेत नमुद रक्कम जमा करण्याकरिता कर्जदार (कर्जदार व सह-कर्जदार व जामिनदार) यांना मागणी सूचना वितरीत केली होती.

सदर कर्जदार, सह-कर्जदार व जामिनदार यांनी मागणी सूचनेत नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले आहे. कर्जदार, सह-कर्जदार व जामिनदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत . खाली नमूद केलेल्या नावापुढील मालमत्तेचा **ताबा** खाली नमूद केलेल्या तारखांना घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार, सह-कर्जदार आणि जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, (स्थावर मालमत्तेचे तपशिल) सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह . व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **डीसीबी बँक लिमिटेड**कडे नमूद रक्कम जमा करावी.

प्रतिभत मालमनेची पर्तता करण्यामाठी उपलब्ध वेलेनमार कायद्याच्या कलम १३ च्या

प्रातभूत मालमत्तचा पूतता करण्यासाठा, उपलब्ध वळनुसार, कायद्याच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदाराचे लक्ष वेधण्यात आले आहे.			
(8)	वास्तविक ताबा - दिनांक १० जुलै, २०२४		
मागणी सूचना दिनांक	१९/०६/२०२३		
कर्जदार आणि	१) श्री. वैभव भगवान पाटील		
सह-कर्जदाराचे नाव	२) श्रीमती उषा वैभव पाटील		
कर्ज खाते क्र.	डीआरएचएलकेएएल००५६५९७९		
एकूण थकबाकीची रक्कम	दिनांक १९.०६.२०२३ रोजी पेमेंट/वसुली होईपर्यंत पुढील व्याजासह देय रक्कम रु.१६,४६,००५.०० (रुपये सोळा लाख सेहेचाळीस हजार पाच फक्त)		
स्थावर मालमत्तेचे वर्णन	फ्लॅट क्र.२०२, २रा मजला, बी विंग, मर्क्युरी इमारत, क्लासिक नागरी, झेड.ए. मेनन हाय स्कूलजवळ, गाव चिंचघर, कुडुस, तालुका वाडा, जि. पालघर, ठाणे-४२१३०३ येथील जागेचे सर्व भाग व खंड (सुरक्षित मालमत्ता).		
(3)	वास्तविक ताबा - दिनांक १० जुलै, २०२४		
मागणी सूचना दिनांक	२९/११/२०२३		
कर्जदार आणि	१) हाजरा खातून मुश्ताक अहमद शेख		
सह-कर्जदाराचे नाव	२) मुस्ताक अहमद रमझानअली शेख		
कर्ज खाते क्र.	डीआरएचएलकेयुआर००५६७५२९		
एकूण थकबाकीची रक्कम	दिनांक २९.११.२०२३ रोजी पेमेंट/वसुली होईपर्यंत पुढील व्याजासह देय रक्कम रु.१७,७९,६८४.०० (रुपये सतरा लाख एकोणऐंशी हजार सहाशे चौऱ्याऐंशी फक्त)		
स्थावर मालमत्तेचे वर्णन	फ्लॅट क्र.३०२, ए विंग, ३रा मजला, इमारत क्र.२, टाईप ए, अर्थ रेसिडेन्सी म्हणून ज्ञात इमारत, सर्व्हें/गट क्र.७४, हिस्सा क्र.०१, गाव टेम्भोडे, चाफेकर कॉलेज समोर, पालघर (पश्चिम), तालुका व जिल्हा पालघर-४०१४०४ येथील जागेचे सर्व भाग व खंड (सुरक्षित मालमत्ता).		
	सही/-		
दिनांक: १२.०७.२०२४	प्राधिकृत अधिकारी		

डीसीबी बँक लिमिटेड ठिकाण: पालघर सदर नोटीसमध्ये नमुद केलेल्या सर्व मजकुराबाबत अधिक स्पष्टतेसाठी इंग्रजी भाषेतील प्रसिद्ध केलेली नोटीस ग्राह्य धरण्यात येईल

# प्रदीप मेटल्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: आर-२०५, एमआयडीसी, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, रबाळे, नवी मुंबई-४००७०१. **दूर.:**+९१-२२-२७६९१०२६, **फॅक्स**:+९१-२२-२७६९११२३, ई-मेल:investors@pradeepmetals.com, वेबसाईट:www.pradeepmetals.com सुचना

कंपनीच्या सदस्यांची **४१वी** वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **शुक्रवार, २ ऑगस्ट,** २०२४ रोजी ०३.०० वा.(भाप्रवे) दिनांक १७ मे, २०२४ रोजीच्या ४१व्या एजीएमच्या सूचनेत नमुद विषयांवर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरसिंग (व्हीसी) किंवा अन्य ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत संचालित केली जाईल

नहकार मंत्रालयाद्वारे (एमसीए) वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) द्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ दिनांक ५ जानेवारी, २०२३ आणि परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/ पी/सीआयआर/२०२३/१६७ दिनांक ७ ऑक्टोबर, २०२३ आणि कंपनी कायदा २०१३ च्या इतर लागु परिपत्रकानुसार आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्टस्) रेग्युलेशन्स २०१५, सुधारित (लिस्टींग रेग्युलेशन) नुसार भागधारकांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएम घेण्याची कंपनीला अनुमती

वरील परिपत्रकानुसार ४१वी एजीएम सूचना तसेच वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड व सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (डिपॉझिटरी) कडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने दि.**१० जुलै, २०२४** रोजी पाठविले आहेत. एजीएम सूचना बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u>, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या <u>www.evoting.nsdl.com</u> आणि कंपनीच्या www.pradeepmetals.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. कंपनीने रिमोट ई-वोटिंगमार्फत मतदानाकरिता, व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होण्याकरिता आणि एजीएम दरम्यान ई-वोटिंगकरिता एनएसडीएलची सेवा नियुक्ती केली आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ चे नियम २०, वेळोवेळी सुधारितप्रमाणे सहवाचिता सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्कायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४४ व भारतीय कंपनी सचिव संस्थाद्वारा वितरीत सर्वसाधारण सभेवरील सचिव प्रमाण-२ नुसार. १. कंपनीने दिनांक १७ मे, २०२४ रोजीच्या ४१व्या एजीएम सूचनेत नमुद ठरावांवर

- विद्युत स्वरुपाने मत देण्याकरिता सदस्यांना रिमोट ई-वोटिंग सुविधा दिलेली आहे. रिमोट ई-वोटिंग सुविधा मंगळवार, ३० जुलै, २०२४ रोजी स.९.००वा. प्रारंभ
- ३. रिमोट ई-वोटिंग सुविधा **गुरुवार, १ ऑगस्ट, २०२४ रोजी सांय.५.००वा.** समाप्त
- नोंद दिनांक : शुक्रवार, २६ जुलै, २०२४.
- कोणा व्यक्तिने एजीएम सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेतले असतील आणि कंपनीचा सदस्य झाला असेल आणि नोंद दिनांक अर्थात शुक्रवार, २८ जुलै, २०२३ रोजी भागधारणा घेतली असेल त्यांनी एजीएम सूचनेत नमुद केलेले ई-वोटिंग
- व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित सदस्य आणि ज्यांनी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिलेले नाही त्यांना एजीएममध्ये ई-वोटिंग प्रणालीने मतदानाचा अधिकार असेल.
- सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की:
- १. **गुरुवार, १ ऑगस्ट, २०२४ रोजी सायं.५.००वा.**नंतर एलआयआयपीएलद्वारे रिमोट ई-वोटिंग बंद केले जाईल.
- २. रिमोट ई-वोटिंगने जे सदस्य मत देतील त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देता येणार नाही. ३. कंपनीचे भागधारक ज्यांच्याकडे **शुक्रवार, २६ जुलै, २०२४** या निश्चित तारखेला
- वास्तविक स्वरुपात किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असेल त्यांना विद्युत स्वरुपाने मत देण्याचा अधिकार असेल. विद्युत मतदान प्रणालीने एजीएमच्या सूचनेत नमुद विषयावर रिमोटने किंवा एजीएम रम्यान मत देण्याची संधी सदस्यांना देण्यात आली आहे. रिमोटने किंवा एजीएम दरम्यान

मतदानाची पद्धत, वास्तविक स्वरुपात, डिमॅट स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य आणि ज्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांना सर्व माहिती एजीएम सूचनेत दिलेली आहे. वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड/डिपॉझिटरीकडे नोंद नाहीत त्यांनी लिंक इनटाईम इंडिया

प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए) कडे फोलिओ क्र., भागधारकाचे नाव यासह सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०००८३, दूर.:०२२-४९१८६०००, ई-मेल rnt.helpdesk@linkintime.co.in वर विनंती अर्ज पाठवावेत. डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी डिपॉझिटरी सहभागीदारकडे (डीपी) संपर्क करावा आणि डीपीद्वारे सल्ल्यानुसार डिमॅट खात्यात ई-मेल नोंद करावेत. व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित राहण्याबाबत कोणतेही प्रश्न किंवा

एजीएम दरम्यान मतदानाबाबत प्रश्न असल्यास सदस्यांनी लिहावे किंवा संपर्क करावे श्री. अभिजीत गुंजाळ - एनएसडीएल, टोल फ्रिक्र.१८०० १०२० ९९० व १८०० २२ ४४ ३०, ई-मेल: evoting@nsdl.co.in किंवा श्री. अभिषेक जोशी, कंपनी सचिव, प्रदीप मेटल्स लिमिटेड, आर-२०५, एमआयडीसी, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, रबाळे, नवी मुंबई-४००७०१. दूर.:०२२-२७६९१०२६ किंवा ई-मेल: investors@pradeepmental.com.

लाभांश देण्याकरिता भागधारकांच्या पात्रता निश्चितीसाठी नोंद दिनांक म्हणून गुरुवार, २५ जुलै, २०२४ निश्चित करण्यात आली आहे. मान्य झाल्यास लाभांश पात्र भागधारकांना एजीएँमनंतर ३० दिवसांत दिले जाईल. लाभांश प्राप्त करण्यासाठी त्यांचे बँक तपशील नोंद करू इच्छिणाऱ्या भागधारकांना सविस्तर माहिती एजीएम सुचनेत देण्यात आली

कंपनीने मतदान प्रक्रिया योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून कंपनी सचिव मे. श्वेता गोकरण ॲण्ड कंपनी यांना नियुक्त केले आहे.

ई-वोटिंग/एजीएममध्ये मतदानाचा निकाल एजीएम समाप्तीपासून ४८ तासात घोषित केला जाईल. घोषित झालेला निकाल तपासनीसांच्या अहवालासह कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात व कॉर्पोरेट कार्यालयात प्रसिद्ध केले जाईल आणि कंपनीच्या वेबसाईटवर, एलआयआयपीएलच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केले जाईल आणि कंपनीचे शेअर्स सुचिबद्ध असलेल्या स्टॉक एक्सचेंजेसकडे कळविले जाईल.

दिनांक: १० जुलै, २०२४

ठिकाण: नवी मुंबई

प्रदीप मेटल्स लिमिटेडकरिता सही/-अभिषेक जोशी

कंपनी सचिव सदस्यत्व क्र.ए६४४४६